

# IndusInd Bank

May 04, 2023

**National Stock Exchange of India Ltd. (Symbol: INDUSINDBK)**

**BSE Ltd. (Scrip Code: 532187)**

**Luxembourg Stock Exchange**

Madam / Dear Sir,

**Sub: Newspaper Publication regarding Notice of Postal Ballot**

Please refer to our letter dated May 3, 2023, enclosed therewith copy of the Notice of Postal Ballot dated April 24, 2023.

Further to above, we enclose herewith copies of newspaper clippings published by the Bank on May 4, 2023 in Financial Express (in English) all editions and Loksatta (in Marathi) – Pune Edition, on captioned subject.

This is for your information and record.

Thanking you,


Yours faithfully,

**For IndusInd Bank Limited**

**Anand Kumar Das**  
**Company Secretary**

IndusInd Bank Limited, Building No. 7, Solitaire Corporate Park, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri E, Mumbai - 400 093, India. Tel: (0022) 66412200

**Registered Office:** 2401 Gen. Thimmayya Road, Pune 411 001, India  
Tel.: (020) 2634 3201 Fax: (020) 2634 3241 Visit us at [www.indusind.com](http://www.indusind.com)  
CIN: L65191PN1994PLC076333



**SICOM LIMITED**  
 Registered Office: Solitaire Corporate Park, Building No. 4, Guru Hargovindji Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093. Tel.: 022-66572700, Website: www.sicomindia.com

**CORRIGENDUM**  
 Corrigendum to the Advertisement published on 5<sup>th</sup> April 2023 in "Financial Express", Mumbai Edition Inviting Expression of Interest (EOI) for Sale of Financial Assets (Non Performing Assets) of "SICOM Ltd."

The last date for submission of offer alongwith EMD of 5% of offer is revised from May 4, 2023 to May 13, 2023 upto 04:00 p.m. The subsequent dates for the completion of due diligence & submission of offer may be referred through the bid document uploaded on our website www.sicomindia.com. All other terms and conditions of the above referred advertisement shall remain unchanged.

Place: Mumbai  
 Date: May 4, 2023

Sd/-  
 Authorised Officer, SICOM Ltd.

**SICOM LIMITED**  
 Registered Office: Solitaire Corporate Park, Building No. 4, Guru Hargovindji Road, Chakala, Andheri (East), Mumbai - 400093. Tel.: 022-66572700, Website: www.sicomindia.com

**SALE OF COMMERCIAL PROPERTY**  
 SICOM invites offer for sale of 7 Flats on "AS IS WHERE IS AND WHATEVER IT IS BASIS" as per the details mentioned below:

Sr. No.	Address	Area
01	Flat No. 001, 002, 102, 301, 303 & 401, Building No. 67, Avishkar CHS, Anand Nagar, Dahisar (East), Mumbai - 400 068.	428.76 Sq.Ft. each (Built up)
02	Flat No. 44, 4 <sup>th</sup> Floor, C Wing, Mini Nagar CHS, Satyanarayan Dubey Road, Near Highway, Dahisar (East), Mumbai- 400068.	440.55 Sq.Ft. (Built up)

For details log on to: www.sicomindia.com  
 Contact: Mr. Yashwant G. Khedkar, 022-66572777 (D) & +91-9004800104

**Procter & Gamble Health Limited**  
 Regd Office: P&G Plaza, Cardinal Gracias Road, Chakala, Andheri (E), Mumbai - 400099

**NOTICE**  
 NOTICE is hereby given that the certificate[s] for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder[s] of the said securities/applicant[s] has/have applied to the Company to issue duplicate certificate[s]. Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation.

Name of holder(s)	Kind of securities and face value	Number of securities	Distinctive nos.	No. of securities	Certificate No.
Sudarshan Grover (deceased)	Equity Shares (Face value - ₹ 10 each)	119	2648501-2648525 4228626-4228640 5118922-5118931 5118932-5118934 8432229-8432254 9432041-9432080	25 15 10 3 26 40	29651 59331 98111 98112 224101 310215
Total				119	

Place : Mumbai  
 Date : 4<sup>th</sup> May, 2023  
 Name of Applicant: Rajeev Kumar Grover

**TATA POWER**  
**TP Solapur Limited**  
 Registered Office - TATA Power Company Limited, Carnac, Bundar, 34, Sant Tukaram Road, Mumbai - 400 009  
 CIN - U40108MH2020PLC338268

**PUBLIC NOTICE**  
 It has come to our attention that fraudulent individuals/companies/agencies are offering false promises under the pretext of granting an EV Charging franchise of TP Solapur Limited ("TP Solapur") using the brand names TATA/TATA Power/TATA Power EZ Charge and the logos of TATA/TATA Power. These individuals/companies/agencies deceive the general public by using the brand names TATA/TATA Power/TATA Power EZ Charge and the logos of TATA/TATA Power, misrepresenting that they are from or in collaboration with TP Solapur or The TATA Power Company Limited ("TATA Power").

These individuals/companies/agencies entice innocent people and collect money from them in either personal or business accounts, as security deposits or registration charges in lieu of leasing or renting the premises or land for the installation of EV Charge points. These individuals/companies/agencies at times show fake No Objection Certificates for the installation of EV Chargers from fictitious companies or from government organisations or departments. After collecting money under some pretext, these individuals/companies/agencies become unreachable or untraceable.

Please note that the brand name TATA Power EZ Charge used by TP Solapur is in no way involved in offering a franchise-based model for EV Charger installation. TP Solapur or TATA Power does not give any permission letter or NOC for a franchise-based model for EV Charger installation.

The general public is hereby cautioned not to make any investment/payments/enter into any transaction with such individuals/companies/agencies in any form for the installation of EV Chargers of the brand name TATA Power EZ Charge, as they are neither the officials of TP Solapur/TATA Power nor TP Solapur/TATA Power have any type of collaboration with such individuals/companies/agencies. TP Solapur/TATA Power urge the general public to be extra careful and verify the credentials of the individuals/companies/agencies. TP Solapur/TATA Power shall not be liable for any act of cheating or loss or damage committed by these individuals/companies/agencies, and any person dealing with them will be doing so at their own risk, cost, and consequences.

Any individual/company/agency found fraudulently involved in deceiving the general public to make any investment/payments/enter into any transaction with it that uses the brand names TATA Power EZ Charge/TATA/TATA Power and the logos of TATA/TATA Power, is liable to be prosecuted under applicable law.

Please refer only to the official TATA Power EZ Charge website for any charger installation-related query or information regarding TP Solapur/ TATA Power EV Charging business.

If any person receives any such offers to make investments/payments/or enter into any transaction with it, or uses the brand names of TATA Power EZ Charge/TATA/TATA Power and the logos of TATA/TATA Power through any website/s or on any other social platform, or in emails or other modes from any individual/company/agency claiming to be in collaboration with or representing TATA/TATA Power/TP Solapur, or illegally using the TATA/TATA Power/TATA Power EZ Charge names and logos, then the person should inform/contact us at evcharger@tatapower.com.

**HILTON METAL FORGING LIMITED**  
 FORGING AS YOU LIKE ...  
 Regd Office: Unit B 510, Western Edge II Village, Nr W E Highway, Magathane, Borivali E, Mumbai 400066

**AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED ON 31ST MARCH, 2023**

Sl. No.	Particulars	Quarter Ended	Year to Date	Previous Year Ended
		31/03/2023	31/03/2023	31/03/2022
1.	Total Income from Operations (Net)	3090.69	10539.30	8,418.99
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	297.89	703.45	-115.60
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	297.89	703.45	-249.81
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax (After exceptional Extraordinary items)	248.79	585.97	176.21
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after Tax)	248.79	585.97	176.21
6.	Equity Share Capital	2100.00	2100.00	1,244.30
7.	Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of Previous Year)	6812.14	6812.14	3,243.39
8.	Earning Per Share (of Rs.10/- each for continuing and discontinuing operations)			
	Basic	1.18	2.79	1.42
	Diluted	1.18	2.79	1.42

Note : The above is an extract of the detailed format of Quarter/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarter/Annual Financial Results are available on the BSE and NSE Website and on Company's Website: https://www.hiltonmetal.com/quarterly/

For HILTON METAL FORGING LIMITED  
 Sd/-  
 Yuvraj Malhotra  
 Chairman and Managing Director

Date: 02.05.2023  
 Place: Mumbai

**PYARELAL TEXTILES LIMITED**  
 CIN:U17120MH1989PLC051906  
 Regd. Office: 309, Dharamraj Gally, M. J. Market, Kalbadevi Road, Mumbai-400002, Telephone no. 022-22092830, email: jitendra.prime@gmail.com

**NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION**

The Notice is hereby given that:

- The Extra-Ordinary General Meeting (EOGM) of the Members of the Company will be held on **Thursday, 25th May 2023 At 11.00 A. M.** at 309, Dharamraj Gally, M. J. Market, Kalbadevi Road, Mumbai-400002 to transact the Special Business, as set out in the Notice of EOGM.
- Soft copies of the Notice of EOGM have been sent to all the members at their registered email address. The dispatch of Notice of EOGM has been completed on **03rd May, 2023**.
- Members holding shares as on the cut-off date of 18th May, 2023, may cast their vote electronically on the Business as set out in the Notice of EOGM through electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL) from a place other than venue of EOGM ("remote e-voting"). All the members are informed that:
  - The Special Business as set out in the Notice of EOGM may be transacted through voting by electronic means;
  - The remote e-voting shall commence on **Monday, the 22nd May, 2023 (9.00 a.m. Indian Standard Time)**;
  - The remote e-voting shall end on **Wednesday, the 24th May, 2023 (5.00 p.m. Indian Standard Time)**;
  - The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EOGM is **18th May, 2023**;
  - Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of EOGM and holding shares as of the cut-off date i.e. **18th May, 2023**, may obtain the login ID and password by sending a request at [info@adroitcorporate.com](mailto:info@adroitcorporate.com). However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing user ID and password can be used for casting vote.
  - Members may note that:
    - The remote e-voting module shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on the resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
    - The facility for voting through ballot paper shall be made available at the EOGM;
    - The members who have cast their vote by remote e-voting prior to the EOGM may also attend the EOGM but shall not be entitled to cast their vote again; and
    - A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the EOGM through ballot paper.
  - In case you have queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at [www.evotingindia.com](http://www.evotingindia.com) under help section or write an email to [helpdesk.evoting@cDSLindia.com](mailto:helpdesk.evoting@cDSLindia.com). The helpdesk can also be contacted at 1800-200-5533.
- For any queries members may also contact Register & Share Transfer Agents at the following address: Adroit Corporate Services Pvt. Ltd. 18-20, Jafferibhoj Ind. Estate, 1st Floor, Makwana Road, Marol Naka, Andheri (East), Mumbai-400059. Tel: 022-42270400 E-mail: [support@adroitcorporate.com](mailto:support@adroitcorporate.com).

For PYARELAL TEXTILES LIMITED  
 Sd/-  
 Ankit Jitendra Agarwal  
 Director  
 DIN: 02801915

Date: - 03.05.2023  
 Place: - Mumbai

**SOUTH EAST CENTRAL RAILWAY**  
**E-AUCTION SALE PROGRAMME OF SCRAP IN SECR**

No.: S/AP/2023-24/ Date: 01.05.2023

The Auction Schedule Program for three months from June-2023 to Aug-2023 is as under :-

[A] June-2023

GSD/Raipur	BSP/Division	Raipur/Division	Nagpur/Division	GSD/NGP
08.06.2023	07.06.2023	09.06.2023	06.06.2023	-----
22.06.2023	19.06.2023	16.06.2023	15.06.2023	14.06.2023
30.06.2023	28.06.2023	26.06.2023	27.06.2023	23.06.2023

[B] July-2023

GSD/Raipur	BSP/Division	Raipur/Division	Nagpur/Division	GSD/NGP
10.07.2023	07.07.2023	05.07.2023	06.07.2023	14.07.2023
21.07.2023	20.07.2023	19.07.2023	18.07.2023	-----
31.07.2023	28.07.2023	27.07.2023	26.07.2023	25.07.2023

[C] Aug-2023

GSD/Raipur	BSP/Division	Raipur/Division	Nagpur/Division	GSD/NGP
08.08.2023	10.08.2023	09.08.2023	07.08.2023	11.08.2023
17.08.2023	18.08.2023	16.08.2023	14.08.2023	-----
31.08.2023	19.08.2023	28.08.2023	30.08.2023	25.08.2023

Please visit website: [www.irps.gov.in/e-Auction](http://www.irps.gov.in/e-Auction) for details of e-Auction schedule and e-Catalogue.

Auction will start at 10.00 AM and may be continued next day, if considered necessary.

- Material shall be disposed off on "as is where is basis".
- Available at GSD/Raipur & Divisions at (Bilaspur, Nagpur and Raipur).
- Type of material: Scrap Rail, Cast Iron, P. Way Scrap, Melting, MS, condemned rolling stock, Non-Ferrous such as copper, Aluminum Batteries and abandoned structure etc.
- For detailed Auction catalogue, please see the Website: [www.irps.gov.in/e-Auction](http://www.irps.gov.in/e-Auction).

CPR/10/44 Dy. Chief Materials Manager-I

**Canara Bank**  
 MAHIM II (DP 15042) : Shop No. 8 & 10 Shreeji Villa T. H. Katriya Marg Mahim Mumbai - 400016. Tel : 022 24305545.

**DEMAND NOTICE**  
 (Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of Canara Bank Mahim II Branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned Borrower / Guarantors. A copy of this notice is available with the undersigned and the concerned Borrower / Guarantor may, if they so desire collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned Borrower/s and Guarantor/s, to pay to Canara Bank Mahim II Branch within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to Canara Bank Mahim II Branch.

Sl. No.	Name & Address of Borrower/Guarantor	Date of Demand Notice	Particulars of Mortgaged Asset	Outstanding Amount as on (inclusive of interest and costs)
1.	(Borrower) Sri. Yuvraj Singh Bajrang Singh Shekhawat C/o. Bajrang Singh Shekhawat: 82/1/1 Anna Nagar Dr. A. B. Road Worli Near Passport Office Mumbai 400030. (Co Borrower) Miss Kavita Bajrang Singh Shekhawat C/o. Bajrang Singh Shekhawat 82/1/1 Anna Nagar Dr. A. B. Road Worli Near Passport Office Mumbai 400030.	18.04.2023	All that part and parcel of property residential Flat No. 303 on the 3 <sup>rd</sup> Floor A wing, admeasuring 479.32 sq. ft. i.e. 44.53 sq. mts carpet area in Building No. 02 as per the sanctioned plan and Building No. 06 as per the number given by the promoter of the project known as "Royal Garden" situated at Village Kurgaon, Boisar (W) Taluka & Dist. Palghar. The said Building is constructed on the land bearing Survey No. 432/43/3 of revenue Village Kurgaon Taluka & Dist. Palghar within the limit of sub registrar Palghar.	HL Rs. 26,43,306.86 as on 15.04.2023

If the concerned borrower shall fail to make payment to Canara Bank Mahim II Branch as aforesaid, then the Canara Bank Mahim II Branch shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences.

The attentions of Borrower/Guarantors are invited towards sub section 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeemed the secured assets.

The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Canara Bank Mahim II Branch and any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act.

Date: 03.05.2023  
 Place: Mahim II Branch, Mumbai  
 Authorized Officer, Canara Bank

**Tripura State Pollution Control Board**  
 No.F.17(36)/TSPCB/ONGC/PH/ 02.05.2023

**PUBLIC HEARING**

This is for information to all concerned that ONGC Ltd. (Tripura Asset) has applied for obtaining Environmental Clearance from the Ministry of Environment, Forests & Climate Change, Government of India for Onshore Development and Production of 1 Well in Forest Area of 1 PML Blocks in Sepahijala, Tripura.

The copies of the Environment Impact Assessment Report including executive summary of EIA Report (both in English & Bengali) of the project is kept available at:-

- Office of the District Magistrate & Collector, Sepahijala, Tripura
- Office of the Zilla Parishad, Sepahijala, Tripura
- District Panchayet Office, Sepahijala, Tripura
- District Industries Office, Sepahijala, Tripura
- Regional Office of Ministry of Environment, Forests & Climate Change, Shillong
- Tripura State Pollution Control Board, Parivesh Bhawan, Agartala
- Zonal Development Office, Sepahijala District

The Public Hearing is scheduled to be held on:-

Sepahijala	Rangapania H.S. School, Bishalgarh
	June 08, 2023 from 11:30 am

**Canara Bank**  
 MAHIM II (DP 15042) : Shop No. 8 & 10 Shreeji Villa T. H. Katriya Marg Mahim Mumbai - 400016. Tel : 022 24305545.

**DEMAND NOTICE**  
 (Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of Canara Bank Kharghar II Branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned Borrower / Guarantors. A copy of this notice is available with the undersigned and the concerned Borrower / Guarantor may, if they so desire collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned borrower/s and guarantor/s, to pay to Canara Bank Mahim II Branch within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to Canara Bank Mahim II Branch.

Sl. No.	Name & Address of Borrower/Guarantor	Date of Demand Notice	Particulars of Mortgaged Asset	Outstanding Amount as on (inclusive of interest and costs)
1.	Borrower: Sri Rajesh Shitlaprasad Jaiswal (Borrower), Shop No. 08, Today Ganeshan Plot No. 101 and 102 Sector 18, Owle Raigad Maharashtra - 410206. Co Borrower Smt. Deepa Rajesh Jaiswal Shop No. E-1, Ahinsa Gruh Nirman Plot No. 192, Sector 18 Kamotho Maharashtra 410206.	11.04.2023	All that part and parcel of property residential Flat No 101 admeasuring 321.09 sq. ft. carpet area on 1 <sup>st</sup> Floor in A wing of the building known as Viviana Apartment constructed on land bearing Survey No 87/43, 87/44, 87/45, 87/46 situated at village Dhamoto Taluka Karjat Dist. Raigarh within the limit of Kolhara Gram Panchayat Taluka Karjat District and Division of Raigad and within the Jurisdiction of sub registrar Karjat.	HL Rs. 20,06,029.54 as on 10.04.2023

If the concerned borrower shall fail to make payment to Canara Bank Mahim II Branch as aforesaid, then the Canara Bank Mahim II Branch shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences.

The attentions of Borrower / Guarantors are invited towards sub section 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeemed the secured assets.

The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Canara Bank Mahim II Branch and any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act.

Date: 03.05.2023  
 Place: Mahim II Branch, Mumbai  
 Authorized Officer, Canara Bank

**Canara Bank**  
 MAHIM II (DP 15042) : Shop No. 8 & 10 Shreeji Villa T. H. Katriya Marg Mahim Mumbai - 400016. Tel : 022 24305545.

**DEMAND NOTICE**  
 (Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of Canara Bank Mahim II Branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned Borrower / Guarantors. A copy of this notice is available with the undersigned and the concerned Borrower / Guarantor may, if they so desire collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned Borrower/s and Guarantor/s, to pay to Canara Bank Mahim II Branch within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to Canara Bank Mahim II Branch.

Sl. No.	Name & Address of Borrower/Guarantor	Date of Demand Notice	Particulars of Mortgaged Asset	Outstanding Amount as on (inclusive of interest and costs)
1.	(Borrower) Sri. Yuvraj Singh Bajrang Singh Shekhawat C/o. Bajrang Singh Shekhawat: 82/1/1 Anna Nagar Dr. A. B. Road Worli Near Passport Office Mumbai 400030. (Co Borrower) Miss Kavita Bajrang Singh Shekhawat C/o. Bajrang Singh Shekhawat 82/1/1 Anna Nagar Dr. A. B. Road Worli Near Passport Office Mumbai 400030.	18.04.2023	All that part and parcel of property residential Flat No. 403 on the 4 <sup>th</sup> floor A wing, admeasuring 479.32 sq.ft. i.e. 44.53 sq. mtr. carpet area in Building No. 02 as per the sanctioned plan and building no 06 as per the number given by the promoter of the project known as "Royal Garden" situated at Village Kurgaon, Boisar (W) Taluka & Dist. Palghar. The said Building is constructed on the land bearing Survey No. 432/43/3 of revenue Village Kurgaon Taluka & Dist. Palghar within the limit of sub registrar Palghar.	HL Rs. 26,43,306.86 as on 15.04.2023

If the concerned borrower shall fail to make payment to Canara Bank Mahim II Branch as aforesaid, then the Canara Bank Mahim II Branch shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences.

The attentions of Borrower/Guarantors are invited towards sub section 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeemed the secured assets.

The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Canara Bank Mahim II Branch and any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act.

Date: 03.05.2023  
 Place: Mahim II Branch, Mumbai  
 Authorized Officer, Canara Bank

**Canara Bank**  
 MAHIM II (DP 15042) : Shop No. 8 & 10 Shreeji Villa T. H. Katriya Marg Mahim Mumbai - 400016. Tel : 022 24305545.

**DEMAND NOTICE**  
 (Under Section 13 (2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas the undersigned being the Authorized Officer of Canara Bank Mahim II Branch under Securitization & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice under Section 13 (2) of the said Act, calling upon the concerned Borrower/s and guarantor/s to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of the Notice, as per details given below. For various reasons this notice could not be served on the concerned Borrower / Guarantors. A copy of this notice is available with the undersigned and the concerned Borrower / Guarantor may, if they so desire collect the said copy from the undersigned on any working day during normal office hours. However, the notice is hereby given to the concerned Borrower/s and Guarantor/s, to pay to Canara Bank Mahim II Branch within 60 days from the date of publication of this notice the amount indicated herein below due on the date together with future interest at contractual rates till the date of payment, under the loan / and other agreements and documents executed by the concerned person/s. As security for the borrower's obligations under the said agreements and documents, the following asset have been mortgaged to Canara Bank Mahim II Branch.

Sl. No.	Name & Address of Borrower/Guarantor	Date of Demand Notice	Particulars of Mortgaged Asset	Outstanding Amount as on (inclusive of interest and costs)
1.	(Borrower) Sri. Yuvraj Singh Bajrang Singh Shekhawat C/o. Bajrang Singh Shekhawat: 82/1/1 Anna Nagar Dr. A. B. Road Worli Near Passport Office Mumbai 400030. (Co Borrower) Miss Kavita Bajrang Singh Shekhawat C/o. Bajrang Singh Shekhawat 82/1/1 Anna Nagar Dr. A. B. Road Worli Near Passport Office Mumbai 400030.	18.04.2023	All that part and parcel of property residential Flat No. 403 on the 4 <sup>th</sup> floor A wing, admeasuring 479.32 sq.ft. i.e. 44.53 sq. mtr. carpet area in Building No. 02 as per the sanctioned plan and building no 06 as per the number given by the promoter of the project known as "Royal Garden" situated at Village Kurgaon, Boisar (W) Taluka & Dist. Palghar. The said Building is constructed on the land bearing Survey No. 432/43/3 of revenue Village Kurgaon Taluka & Dist. Palghar within the limit of sub registrar Palghar.	HL Rs. 26,43,306.86 as on 15.04.2023

If the concerned borrower shall fail to make payment to Canara Bank Mahim II Branch as aforesaid, then the Canara Bank Mahim II Branch shall proceed against the above secured assets under Section 13 (4) of the Act and the applicable Rules entirely at the risks of the concerned borrower to the costs and consequences.

The attentions of Borrower/Guarantors are invited towards sub section 8 of section 13 of SARFAESI Act in respect of time available to redeemed the secured assets.

The concerned borrower are prohibited by the SARFAESI Act to transfer the aforesaid assets whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of the Canara Bank Mahim II Branch and any contravention of the provisions of the SARFAESI Act will render the borrower responsible for the offence liable to punishment and/or penalty in accordance with the SARFAESI Act.

Date: 03.05.2023  
 Place: Mahim II Branch, Mumbai  
 Authorized Officer, Canara Bank

I get the inside information and get inside the information.  
 Inform your opinion with investigative journalism.  
 The Indian Express  
 For the Indian Intelligent.

**IndusInd Bank Limited**  
 CIN: L65191PN1994PLC076333  
 Registered Office: 2401, Gen. Thimmayya Road (Cantonment), Pune - 411 001;  
 Tel.: (020) 2623 4000  
 Secretarial & Investor Services Cell: 701, Solitaire Corporate Park, 167, Guru Hargovindji Marg, Andheri (East), Mumbai - 400 093; Tel.: (022) 6641 2487 / 2359  
 E-mail ID: investor@indusind.com; Website: www.indusind.com

**NOTICE OF POSTAL BALLOT**

NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 108, 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modifications or re-enactments thereof for the time being in force, and as amended, from time to time), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force) and Regulation 44 of the Securities and exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Listing Regulations"), as amended, the resolution as set out in the Notice of Postal Ballot dated April 24, 2023 is proposed for approval of the Members of IndusInd Bank Limited ("the Bank"), through Postal Ballot, only by way of voting through electronic means ("remote-voting").

In accordance with the Act and MCA Circulars, the Bank has completed the dispatch of postal ballot notice on or before May 3, 2023, in electronic form only to those Members who have registered their email address with the Bank / Registrar & Share Transfer Agent of the Bank ("RTA") (Link Intime India Private Limited), / Depository Participants (DP) and whose names appear in the register of members/register of beneficial owners as received from the depositories as on April 28, 2023 ("cut-off date"). The said Notice is also available on the website of the Bank at [www.indusind.com](http://www.indusind.com) and the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and The National Stock Exchange of India Limited at [www.nseindia.com](http://www.nseindia.com) and on the National Securities Depository Limited's (NSDL) website at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com)

